

पदोन्नती  
गोपनीय अभिलेख्यांच्या प्रतवारीचे निकष.

### महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक : एसआरक्षी १०८८/प्र.क्र. ११/८८/१२,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २१ फेब्रुवारी, १९९४.

- बाबा :**
- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : इएसक्षी-सीएचआर-१०८५/८६८/१३, दिनांक ९.९.१९८८,
  - २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरक्षी-१०७४/८, दिनांक २८ जानेवारी, १९७५,
  - ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरक्षी-१०७७/सीआर ३४३/७९/१२, दिनांक १८ मे, १९८३,
  - ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरक्षी-१०८८/प्र.क्र. ११/८८/१२, दिनांक २८ ऑक्टोबर, १९८८.

#### शासन निर्णय :

सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक : इएसक्षी-सीएचआर-१०८५/८६८/तेरा, दिनांक ९ सप्टेंबर, १९८८ च्या शासन निर्णयान्वये शासकीय सेवकांच्या प्रतिवर्षी लिहिल्या जाणा-या गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी कोणती ठरवावी, याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरक्षी १०७४/८, दिनांक २८ जानेवारी, १९७५ अन्वये वार्ग-१ मधील (आता गट अ) प्रथम पदोन्नतीच्या सर्व पदांवरील पदोन्नतीच्या ज्येष्ठता अधीन पात्रता आणि त्यानंतरच्या वरच्या पदावरील पदोन्नत्या निव्वळ गुणवत्ता तत्वांनी करण्यात याव्यात, असे शासनाचे धोरण आहे. पदोन्नतीसाठी पात्रता ठरविताना शासकीय सेवकांचे लगतचे ५ वर्षांचे गोपनीय अभिलेख तपासले जातात. परंतु गोपनीय अभिलेख्यांच्या प्रतवारीचा निकष कोणता असावा यासंबंधीचे निश्चित असे आदेश निर्गमित केलेले नाहीत. त्यामुळे निवडसूची बनविताना पात्रतेच्या निकषावाबधत संदिग्धता रहात असल्याचे शासनाच्या निर्दर्शनास आले आहे. अतएव, शासनाने या बाबीसंदर्भात सर्वकष तपासणी करून वरच्या पदावर पदोन्नती देण्यासाठी गोपनीय अभिलेख्यांच्या प्रतवारीचे निकषावावत खालीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत :-

१. शासन सेवेतील गट मधील प्रथम पदांवरील पदापर्यंतच्या सर्व गटातील पदोन्नत्या ज्येष्ठता अधीन पात्रता या निकषानुसार देण्यात याव्यात. पात्रता निश्चित करण्यासाठी विचारक्षेत्रातील सर्व अधिका-यांचे ५ वर्षांचे गोपनीय अभिलेख तपासून शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक -एसआरक्षी १०८९/३६४/प्र.क्र. १२/८९/१२, दिनांक २८.३.९० मध्ये नमूद केल्याप्रमाणे

ज्यांच्या गोपनीय अभिलेख्यांची किमान सरासरी प्रतवारी "ब" (बी) येत असेल तर संबंधितांना ज्येष्ठतेनुसार निवडसूचीत अंतर्भूत करण्यात यावे.

२. गट अ मधील दुसऱ्यांनंतरच्या, परंतु ज्या पदांची बेतनश्रेणीतील किमान बेतनश्रेणीचा टप्पा रु.५,१००/- आहे अशा सर्व पदांवरील पदोन्नत्या निवडल गुणवत्ता (Strict Selection) नुसार देण्यात यावी. त्यासाठी ५ वर्षांच्या गोपनीय अभिलेख्यांची किमान सरासरी प्रतवारी "ब+" अशी निश्चित करण्यात यावी.
३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरबी १०७७/सीआर-३४३/७९/१२, दिनांक १८ मे, १९८३ आणि शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरबी - १०८८/प्र.क्र.११/८८/१२, दिनांक १८.१०.१९८८ अन्वये निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या अधिका-यांच्या बाबतीत ज्यांचे गोपनीय अभिलेख अत्युत्कृष्ट "अ+" किंवा उत्कृष्ट "अ" प्रतीचे असतील त्यांना निवडसूचीमध्ये अनुक्रमे ६ आणि २ स्थानांपर्यंत वरचढपणा यावा असे आदेश आहेत. २ स्थानांपर्यंत वरचढपणा देण्याबाबतचे आदेश आता मार्ग घेण्यात येत आहेत. अत्युत्कृष्ट "अ+" प्रतवारी असणा-या अधिका-यांस / कर्मचा-यांस निवडसूचीमध्ये ६ स्थानांपर्यंत वरचढपणा देण्याचे विद्यमान आदेश पुढील आदेश होईतोपर्यंत कायांन्वित राहतील. मात्र अशा अधिका-यास ज्येष्ठ असलेल्या अधिका-याचे अभिलेख "अ" प्रतवारीचे असतील तर त्याचे वर "अत्युत्कृष्ट" गोपनीय अभिलेख असणा-या अधिका-यास वरचढपणा देण्यात येऊ नये.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(य.मा.जोशी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. राज्यपाल यांचे सचिव,
२. मुख्यमंत्री यांचे सचिव,
३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक ऑफ इंडिया बिल्डींग, फोर्ट, मुंबई (पत्राने),
४. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),
५. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई (पत्राने),
६. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कायालय, मुंबई (पत्राने),
७. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई (पत्राने).

एच.३२२ (बी) (४०००-०-०९)